

शासकीय कर्मचा-यांकडून शासकीय निवास-
स्थानाचा गैरवापर -
शिस्तभंग शिष्टाचर्या कारवाई करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक : शा.नि.वा-३२९०/२२८८/२३-अ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- १० जुलै, १९९१.


पहा :- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसीडी-१०७८/६९०/२३-अ, दिनांक २०.४.१९७९.

प रि प त्र क

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसीडी-१०७८/६९०/२३-अ, दिनांक २०.४.१९७९ मधील दुस-या परिच्छेदामध्ये एक महिन्यांहून अधिक कालावधीसाठी रहाण्यासाठी जेव्हा शासकीय निवासस्थानात रहाणा-या कर्मचा-यांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्ति रहाण्यास येईल तेव्हा ती व्यक्ति निश्चित किती कालावधीसाठी रहाणार आहे तो कालावधी संबंधित कार्यकारी अभियंता यांना सदर शासकीय कर्मचा-याने कळवावा. २ या तरतुदीचा दुर्लभयोग केला जातो असे शासनाच्या निदर्शनास आलेले असल्यामुळे शासन असे आदेश देत आहे की, उपरोक्त परिपत्रकाच्या परिच्छेद २ मधील तरतूद बदलावी. यापुढे शासकीय निवासस्थानात शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबातील सदस्य वगळता इतर कोणीही व्यक्ति जरी एक दिवसाच्या वास्तव्यासाठी आली तरी ती बाब वाटपदार शासकीय कर्मचा-याने संबंधित कार्यकारी अभियंत्यांना कळविणे सदर कर्मचा-यावर बंधनकारक राहील. या तरतुदीचा भंग केल्याचे आढळून आल्याने संबंधित कर्मचा-यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यास शासन सक्षम आहे.

२. या परिपत्रकातील मजकूर नियंत्रणाखालील सर्व शासकीय कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून द्यावा अशी विनंती सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांना करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार म नमोने.


उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री/उपमंत्री यांचे स्वीय सहायक,

- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबईतील सर्व विभाग
प्रमुख/कार्यालय प्रमुख,

निवड नस्ती.

*पत्राने.